

जनजाती क्षेत्र उपयोगना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोगना.

जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतुदीचे वितरण.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्र.माशाअ-२००७/प्र.क्र.७१/का.१२

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २१ सप्टेंबर, २००७.

- वाचा :** १) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.पुरक १०.०७/ प्र.क्र. २३१/२००७/अर्थसंकल्प-३, दिनांक १० ऑगस्ट २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७
- २) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७, दिनांक १४ सप्टेंबर, २००७

शासन निर्णय : आदिवासी उपयोगना क्षेत्रातील अशासकीय माध्यमिक शाळांचा विकास व विस्तार या योजने अंतर्गत सन २००१-०२ मधील पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर केलेल्या ६९ तुकड्यांना अनुदान देण्याकरिता रु. १३८.०० लक्षा इतका नियतव्यय मंजूर केला आहे. सदर नियतव्यय अर्थसंकल्पीत करण्यासाठी विधानमंडळाच्या माह जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मंजूर होऊन पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतुदी वितरणाचे आदेश प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दिनांक १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले असून या योजनेच्या तरतुदी खर्च करण्यासाठी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे, यांच्या अधिनस्त ठेवण्यात आला आहे.

२. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००७ (सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४ दि. २७ जुलै, २००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या निर्णयाद्वारे प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि.१४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून बाब क्र. १६५ मध्ये नमुद केलेला रु.१३८.०० लक्षा इतका निधी अशासकीय माध्यमिक शाळांचा विकास व विस्तार या योजनेतर्गत खर्च करण्यास मान्यता देत आहे. हा निधी खालील नमुद केश फ्लो प्रमाणे खर्च करण्यात यावा. हा निधी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) म.रा. राज्य, पुणे यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून, त्यांनी तो तात्काळ संबंधितांना वितरित करावा.सदर तरतुद संगणक वितरण प्रणालीद्वारे संचालक शिक्षण म.रा.पुणे यांना वितरित करण्यात आली आहे.

योजनेचे नांव	सप्टेंबर-०७	ऑक्टोबर-०७	नोव्हेंबर-०७	डिसे-०७	जाने-०८	फेब्रु-०८	मार्च-०८
टिएसपी	६९.०० लक्ष	११.५० लक्ष	११.५० लक्ष	११.५० लक्ष	११.५० लक्ष	११.५० लक्ष	११.५० लक्ष

३. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र. टि. ५ मुख्य लेखाशिर्ष २२०२ सर्वसाधारण शिक्षण पंचवार्षिक योजनांतर्गत योजना जनजाती क्षेत्र उपयोजना -०२ माध्यमिक शिक्षण -११०- अशासकीय माध्यमिक शाळांना सहाय्य (००) (०५) अशासकीय माध्यमिक शाळांना सहाय्य अनुदान राज्य योजनांतर्गत योजना (२२०२ ३५८४) (द्वयमत) या लेखाशिर्षाखाली दर्शवावा या निधिच्या खर्चाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग तसेच या विभागास पाठवावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४४६/व्यय-५ दि. ३.७.२००७ तसेच अनौपचारिक संदर्भ क्र.२५४ / ०७ /अर्थसंकल्प १७, दि. १२/७/२००७ अन्वये मिळालेल्या मान्यतेनंतर निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७०९२११५२७२१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प. र. भोसले)

कार्यासन अधिकारी

प्रति,

मा.सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती.

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.

जिल्हाधिकारी, रायगड, ठाणे, नंदुरबार, नाशिक, धुळे, चंद्रपूर, पुणे, अमरावती, व यवतमाळ.

जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड, ठाणे, नंदुरबार, नाशिक, धुळे, चंद्रपूर, पुणे, अमरावती. व

यवतमाळ.

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

वित्त विभाग (व्यय-५ व अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व सहसचिव / उपसचिव, आदिवासी विकास विभाग.

कार्यासन अधिकारी, का.क्र. २, ६, व ७ आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का.१२